Tel.: 91-22-4043 6666

Email: info@bhageriagroup.com Website: www.bhageriagroup.com REGD. OFF.: OFFICE NO. 1002, 10TH FLOOR, TOPIWALA CENTRE, OFF S. V. ROAD, NEAR GOREGAON RAILWAY STATION, GOREGAON (WEST), MUMBAI - 400 062. CIN: L40300MH1989PLC052574

Date: August 4, 2025.

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051

BSE Limited Listing Department P.J. Towers, 1st Floor,

Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Scrip Name: BHAGERIA

Scrip Code: 530803

Sub: Newspaper Advertisement-Unaudited Consolidated and Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2025

Dear Sir / Ma'am,

The Board of Directors of the Company at its Meeting held on Saturday, 2 August, 2025 has inter alia, approved the Unaudited Financial Results (i.e. Standalone & Consolidated) of the Company, for the quarter ended June 30, 2025.

The said Financial Results (i.e. Standalone & Consolidated) were published in the following newspaper on Monday, August 4, 2025:

- 1. Business Standard (English)
- 2. Tarun Bharat (Marathi)

A copy of the result published is attached herewith. These are also being made available on the Website of the Company at https://www.bhageriagroup.com/financial-information/

Kindly take the same in your record and acknowledge.

Thanking you,

Yours Faithfully, For Bhageria Industries Limited



Deepa Toshniwal **Company Secretary** & Compliance Officer A66073

Certified Company: ISO 9001 : 2015 | ISO 14001 : 2015 | OHSAS 45001 : 2018

HB LEASING AND FINANCE COMPANY LIMITED

CIN: L65910HR1982PLC034071 Registered Office: Plot No. 31, Echelon Institutional Area Sector 32, Gurugram-122001, Haryana **Ph.**: + 91-124-4675500, **Fax No**.: + 91-124-4370985 E-mail: corporate@hbleasing.com, Website: www.hbleasing.com

NFORMATION REGARDING 42nd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

Dear Members.

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting ('AGM') of the members of HB Leasing and Finance Company Limited ("the Company") will be held on Saturday, 06th September, 2025 at 02:00 P.M. through Video Conference ('VC') Other Audio Visual Means ('OAVM') facility without the physical presence of the nembers at a common venue to transact the business as set out in the notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 (Act) and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, Circular Io.17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, Circular No. 02/2022 dated 05th May, 2022, Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 and Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 and Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05th January, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated 07th October, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133, dated 03rd October, 2024 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively eferred to as "the Circulars"). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the authorised agency to provide the facility of attending AGM through VC/ OAVM, Remote e-voting before AGM and e-voting during

In compliance with the aforesaid Circular(s), the Notice of 42nd AGM and Annual Report for the Financial Year 2024-25 will be sent only through electronic mode to those members, whose e-mail address is registered / available with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents will be available on the website of the Company, www.hbleasing.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

The members will have an opportunity to cast their vote electronically on the business set out in the AGM Notice through remote e-voting / e-voting during the AGM. The detailed procedure for remote e-voting / e-voting during the AGM by Members holding shares in Physical mode and Members, who have not registered their e-mail address with the Company, will be provided in the Notice of AGM.

Members who have not registered their e-mail address with the Company Depository Participant(s) can obtain Notice of AGM and Annual Report 2024-25 nd login credentials for e-voting as per following procedure:

| Physical Holding | Please provide a request letter to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), RCMC Share Registry Private Limited through an e-mail at investor.hb@rcmcdelhi.com, mentioning Folio No., Name of Member along with scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested scanned copy of the PAN Card and address proof of the

Please update e-mail address / Bank Account Details with your Depository Holding Participants (DPs).

For HB Leasing and Finance Company Limited

Date: 02nd August, 2025 Place : Gurugram

SHAHBAZ KHAN (Company Secretary) M. No.: ACS-75337

Place : Chennai

Date : August 01, 2025

BELSTAR MICROFINANCE LIMITED

CIN NO: U06599TN1988PLC081652 Regd Office: No 33, 48th Street, 9th Avenue, Ashok Nagar, Chennai-600083, Website: www.belstar.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(All amounts are in Millions of Indian Rupees, unless otherwise stated)

S.	Particulars	Quarter ended June 30, 2025	Quarter ended June 30, 2024	Year ended March 31, 2025	
No.		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1.	Total Income from Operations	4,143.44	5,730.65	21,249.88	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items *)	(1,707.25)	1,182.05	508.81	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	(1,707.25)	1,182.05	508.81	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	(1,280.06)	897.67	463.87	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,279.86)	894.95	464.67	
6.	Paid-up Equity Share Capital	548.44	548.44	548.44	
7.	Reserves (including Securities Premium)	15,883.38	16,739.70	17,163.24	
8.	Securities Premium Account	9,014.60	9,014.60	9,014.60	
9.	Net worth	16,431.82	17,288.14	17,711.68	
10.	Paid-up Debt Capital/Outstanding Debt	60,235.60	72,736.22	56,171.17	
11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	
12.	Debt Equity Ratio	3.67	4.21	3.17	
13.	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations)	(Not Annualized)	(Not Annualized)	(Annualized)	
	1. Basic	(23.34)	16.37	8.46	
	2. Diluted	(23.34)	16.37	8.46	
14.	Capital Redemption Reserve	500.00	500.00	500.00	
15.	Debenture Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	
16.	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	
17.	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	

of Directors at their respective meetings held on July 31, 2025 and August 01, 2025.

2. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the unaudited and audited quarterly financial results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.belstar.in.

3. For the other line items referred in regulation 52(4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchanges and are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.belstar.in. The same can be accessed by scanning the QR code Provided below.

For and on behalf of the Board of Directors of **Belstar Microfinance Limited**

> Dr. Kalpanaa Sankar Managing Director DIN: 01926545

NORTHERN ARC CAPITAL LIMITED CIN: L65910TN1989PLC017021

Regd. Office: IITM Research Park, 10th Floor, Kanagam Village, Taramani, Chennai - 600 113 Phone no.: 044 6668 7000

E-mail: cs@northernarc.com Website: www.northernarc.com

NOTICE OF 17TH ANNUAL GENERAL MEETING **AND REMOTE E-VOTING**

Notice is hereby given that the 17th Annual General Meeting ("AGM") of the members of Northern Arc Capital Limited ('the Company") will be held on **Monday**, **August 25**, **2025 at 11:00 A.M.** (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice of the AGM in compliance with the Companies Act, 2013 ('the Act'), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and in accordance with the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI"), without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the MCA & SEBI circulars, the notice of the AGM along with the explanatory statement and the Annual Report 2024-25 have been sent on Sunday, August 03, 2025, through electronic mode to those members whose e-mail IDs are registered with the Company / Depository Participants. Accordingly, the shareholders who have not yet registered or updated their e-mail address, are requested to register their e-mail address with their depository participants. Shareholders may note that the Notice of AGM along with the Explanatory Statement and the Annual Report for the FY 2024-25 are also available on the Company's website i.e., www.northernarc.com and the website of Stock Exchanges viz. BSE limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com.

In compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration), Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the members are provided with the facility to cast their vote on the resolution setforth in the notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by National Securities Depository Limited (NSDL) and voting of the members shall be in proportion to the equity shares held by hem as on Tuesday, August 19, 2025 ('Cut-off date'). The Company has appointed Mr. N. A. Srinivasar (M. No.: F7257) and Advocate Registration Number: Ms 2065/2006, failing him, Mrs. Jamuna Suresh (M. No.: A74911) of M/s. Genicon Legal LLP, Advocates and Advisors Firm, as the scrutinizer to conduct the e-voting process in a fair and transparent manner and the members may kindly note that results of e-voting will be announced within two working days from the conclusion of AGM.

- The remote e-voting period will commence on Thursday, August 21, 2025, at 09:00 A.M. (IST) and will end on **Sunday, August 24, 2025, at 05:00 PM. (IST)**. During the period, the members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter.
- Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the resolution through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system during the
- The members whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting in the general meeting.
- The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend / participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again
- The detailed instructions to members for remote e-voting and joining general meeting is set out in the
- All grievances connected with the facility for remote voting by electronic means may be addressed to Ms. Pallavi M, Senior Manager, National Securities Depository Limited (NSDL), Trade World – A Wing, Kamala Mills Compound Lower Parel, Mumbai - 400013 or send an email to at evoting@nsdl.com or cal

For Northern Arc Capital India Limited

Prakash Chandra Panda **Company Secretary & Compliance Officer**

PHILIPS INDIA LIMITED

Registered Office: Rajarhat. 4A, 5th Floor, Ecospace Business Park, Premises, AA II, Newtown, Chakpachuria, Kolkata, West Bengal - 700156 CIN: U31902WB1930PLC006663.

Phone: +91 124 4606000 Fax: +91 124 4606666, Website: www.philips.co.in

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE COMPANY

For Transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority

Pursuant to Section 124(5) of the Companies Act, 2013 ("Act"), any money transferred to the Unpaid Dividend Account of the Company, which remains unpaid or unclaimed for a period of seven (7) years from the date of such transfer shall be transferred to the IEPF established by Central Government.

Further, pursuant to the provisions of Section 124(6) of the Act read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules"), the Company is also required to transfer the shares, in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven (7) consecutive years or more, to the Demat Account of IEPF Authority.

A separate communication has been sent to the registered address of all the shareholders who have not claimed/encashed dividends for the FY 2017-18 and all subsequent dividends declared by the Company and whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority under the IEPF Rules. The details of such shareholders including name of shareholder and their folio no. or DP ID/Client ID have been uploaded on the website of the Company (www.philips.co.in) under the section 'Investor Relations' at https://www.philips.co.in. The shareholders may access the website of the Company to verify the details of the shares liable to be transferred to IEPF Authority.

The concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of original share certificates held by them for dematerialization, followed by transfer of shares to IEPF Authority as per IEPF Rules. Upon such issue, the original share certificate which stand registered in the name of shareholder will be deemed cancelled and nonnegotiable

In case the shares are held in Demat form, the Company shall transfer the shares by way of corporate action through the Depositories to the IEPF Authority.

Shareholders are requested to forward the requisite documents as per above-mentioned communication, to the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. Kfin Technologies Limited to claim the shares and unclaimed dividend. In case the dividend is not claimed by November 05, 2025, those equity share(s) in respect of which the dividend remains unclaimed shall be transferred to IEPF Authority, in the manner provided under IEPF Rules, on the due date, in accordance with the notification(s) issued by the Ministry of Corporate Affairs from time to time, without any further notice and no liability shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares so transferred to IEPF pursuant to the said Rules.

Please note that both the unclaimed dividend and corresponding shares including all benefits accruing on such equity shares, if any, once transferred to IEPF can be claimed back only from IEPF Authority after following the procedure prescribed under the IEPF Rules.

For any queries in respect of the above, shareholders may contact the Company at:

M/s KEIN TECHNOLOGIES LIMITED Unit: Philips India Limited Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 Toll Free No.: 18 00 3094 001 Email: einward.ris@kfintech.com

> For Philips India Limited Swati Batra Company Secretary

Place: Gurugram Dated: 28 July 2025



BHAGERIA INDUSTRIES LIMITED

(CIN: L40300MH1989PLC052574)

Read.Office: 1002. 10th Floor, Topiwala Centre, Off S.V. Road, Goregaon (W), Mumbai 400 062. Phone: +91-22-4043 6666, Fax: +91-22-4043 6662, Email id: info@bhageriagroup.com Website: www.bhageriagroup.com

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30,2025

on: 022 - 4886 7000

Date : August 03, 2025

Place: Chennai

Rs.in lakhs (Except figures of EPS)

Camaalidakad

			Standalone				Consolidated			
	Sr.	Particulars		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended
ı	No.		30-06-2025	31-03-2025	30-06-2024	31-03-2025	30-06-2025	31-03-2025	30-06-2024	31-03-2025
			(Unaudited)	(Refer Note 2)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Refer Note 2)	(Unaudited)	(Audited)
-	1	Total Income from operations (net)	16,475.09	18,464.27	11,716.54	60,407.65	16,396.78	18,361.17	11,718.10	60,159.06
	2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	1,653.03	2,297.31	831.35	5,775.89	1,542.25	2,157.78	803.73	5,418.41
	3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	1,653.03	2,297.31	831.35	5,775.89	1,542.25	2,157.78	803.73	5,418.41
l	4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	1,199.04	1,651.31	608.84	4,226.54	1,088.26	1,511.79	581.23	3,869.06
	5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,198.63	1,663.80	613.72	4,203.04	1,087.92	1,524.26	586.10	3,845.56
П	6	Equity Share Capital	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21
l	7	Reserve (excluding revaluation reserve as shown in the Balance Sheet of Previous Year)	-	-	-	53,532.15	-	-	-	53,641.99
	8	Earning Per Share (Face Value of Rs.5/- each) (Not to be annualized)								
		1. Basic :	2.75	3.78	1.40	9.68	2.58	3.61	1.36	9.26
		2. Diluted :	2.75	3.78	1.40	9.68	2.58	3.61	1.36	9.26

Notes:-

Date: 02.08.2025

on Company's website (www.bhageriagroup.com)

- 1. The Unaudited Financial Result for the quarter ended 30th June, 2025 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at the meeting held on 02nd Aug, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out "Limited Review" of the above results as per Regulation 33 of the SEBI [Listing Obligation and Disclosure Requirements] Regulations, 2015.
- 2. The figures for the quarters ended on 31st March, 2025 are the balancing figures between audited figures for the full financial year and published year to date figures up to the third quarter of the respective financial year. 3. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges website (www.bseindia.com and www.nseindia.com) and

For Bhageria Industries Limited

Sd/-Suresh Bhageria Chairman

DIN: 00540285



MAWANA SUGARS LIMITED

CIN: L74100DL1961PLC003413

Registered Office: 5th Floor, Kirti Mahal, 19 Rajendra Place, New Delhi-110 125 Tel.: 91-11-25739103, Fax: 91-11-25743659, Email: corporate@mawanasugars.com, Website: www.mawanasugars.com



(Rs. in crore except earning per share) Standalone Consolidated Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended **Particulars** Unaudited Audited Audited Audited Unaudited Unaudited Unaudited | Audited March March March 31, 2025 30, 2025 31, 2025 30, 2024 31, 2025 30, 2024 30, 2025 31, 2025 346.44 Total Income from operations 399.52 387.70 1,455.02 401.26 347.96 387.35 1,455.63 Profit/(loss) for the period/year (before tax and exceptional items) (18.26)78.60 (4.93)69.95 (18.14)78.46 (5.80)68.08 Profit/(loss) for the period/year before tax (after exceptional items) (18.26)78.60 (4.93)91.34 (18.14)78.46 (5.80)129.36 (4.57)4 Profit/(loss) for the period/year after tax (after exceptional items) (13.66)61.81 (3.70)71.40 (13.54)61.67 109.42 Total Comprehensive Income/(loss) for the period/year (13.66)61.46 (3.70)71.05 (13.54)61.32 (4.57)109.07 (Comprising profit/(loss) for the period/year and Other Comprehensive Income/(loss) for the period/year (after tax)} 6 Equity Share Capital 39.12 39.12 39.12 39.12 39.12 39.12 39.12 39.12 Other Equity as per balance sheet 452.94 452.81 8 Earnings Per Share (of Rs.10/- each)

a) Basic and diluted Notes:

Place : Gurugram

Date: August 2, 2025

1 The auditors have conducted a limited review of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2025. These unaudited financial results have been recommended by the Audit Committee at its meeting held on August 02, 2025 and approved by the Board of Directors at its meeting held on August 02, 2025.

(3.49)

15.80

(0.95)

18.25

(3.46)

- 2 The above is the extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2025, filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of unaudited financial results for the quarter ended June 30, 2025 are available on the stock exchange websites. (www.nseindia.com, www.bseindia.com) and on the Company's website.
- 3 The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("IndAS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.



For Mawana Sugars Limited Rakesh Kumar Gangwar (Managing Director) DIN No. 09485856

(1.17)

27.97

15.77



थांडक्यात

बॉक्स ऑफिसवर 'महाअवतार नरसिम्हा'ची महागर्जना



मुंबई : सध्या ॲनिमेशन चित्रपटांनी केवळ लहान मुलांवरच नाही, तर मोठ्यांवरसुद्धा गारुड घातले आहे हे 'महाअवतार नरसिम्हा'ने दाखवून दिले आहे. शुक्रवार, दि. २५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला आणि हिंदी, कन्नड, तेलुगू, तामिळ या भाषांमधला हा ॲनिमेशन चित्रपट नवव्या दिवशीसुद्धा प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. याशिवाय दोन आठवड्यांपूर्वी आलेला 'सैयारा' आणि या आठवड्यात प्रदर्शित झालेले 'सन ऑफ सरदार-२' आणि 'धडक-२' या महाचित्रपटांमूळेसुद्धा 'महाअवतार नरसिम्हा'च्या बॉक्स ऑफिस गल्ला आटलेला नाही. उलट या दोन्ही नव्या चित्रपटांना 'नरिसम्हा'ने धोबीपछाडच दिला आहे, असे 'नरसिम्हा'ला दुसऱ्या आठवड्यांतही मिळणाऱ्या प्रतिसादामुळे दिसत आहे. चार भाषांतील 'महाअवतार नरसिम्हा'ने पहिल्या आठवड्यात ४४ कोटी कमाई केली, तर दुसऱ्या आठवड्यात ६८ कोटी कमावले आहेत. फक्त हिंदी चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २९ कोटी, तर दुसऱ्या आठवड्यात १६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या आधी 'हनुमान', 'रिटर्न ऑफ हनुमान', 'रोडसाईड रोमियो' आणि 'छोटा भीम' अशा ॲनिमेशनपटांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती.

मुंबईतील मेट्रोचे खांब राजले

सुशोभीकरणासाठी 'एमएमआरडीए'तर्फे संकल्पनाधारित रंगकाम

मुंबई, दि. ३ : विशेष प्रतिनिधी

'मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'ने मुंबई शहराच्या सुशोभीकरण आणि सार्वजनिक स्विधा उपक्रमात महत्त्वाचा टप्पा गाठला. मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोच्या एकूण २ हजार, ९६२ खांबांपैकी २ हजार, ५३७ खांबांवर संकल्पनाधारित रंगकाम पूर्ण करण्यात आले आहे. ''या उपक्रमाचा उद्देश शहराचे सौंदर्यवर्धन करणे. तसेच, मेट्रो मार्गांची ओळख सहज होईल, अशा दृश्य संकेतांची निर्मिती करणे आहे,'' असे 'एमएमआरडीए'ने सांगितले.

या उपक्रमांतर्गत, मेट्रो मार्गाशी संबंधित खांबांवर विशिष्ट संकल्पनेतून रंगकाम करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, एखादा मेट्रो मार्ग 'रेड लाईन' म्हणून ओळखला जात असेल, तर त्या मार्गावरील खांब लाल रंगातील नक्षीद्वारे सजवले जातील, जेणेकरून त्या मार्गाची ओळख स्पष्टपणे अधोरेखित होईल.

'एमएमआरडीए'तर्फे राबविण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहेच. शिवाय, प्रवाशांना सुलभ मार्गदर्शनही होत आहे. त्यामुळे विविध मेट्रो मार्ग ओळखणे आणि समजून घेणे



मेट्रो खांबांचा आढावा								
मेट्रो मार्ग	काम पूर्ण	एकूण						
मेट्रो २बी	६२३	६५३						
मेट्रो ४ व ४ए	८४१	१०२३						
मेट्रो ५	830	866						
मेट्रो ६	२८८	४२२						
मेट्रो ९	३२८	348						
मेट्रो ७ए	२२	२२						

अधिक सोपे झाले आहे. मेट्रोच्या एकूण २ हजार, ९६२ खांबांपैकी २ हजार, ५३७ खांबांवरील रंगकाम पूर्ण झाले असून उर्वरित खांबांचे काम पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ''या शहराचे सौंदर्य राखणे आणि खांब खराब होऊ न देणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या उपक्रमाला सर्व नागरिकांनी सक्रिय पाठिंबा द्यावा,'' असे आवाहन

'एमएमआरडीए'ने केले आहे.



(आनंददायक शहर घडवण्याच्या 🛡 दिशेने महत्त्वाचे पाऊल मुंबई ही स्वप्ननगरी आहे आणि मुंबईच्या पायाभूत

सुविधांमधूनही तीच उमेद, ती स्वप्ने प्रतिबिंबित व्हायला हवीत. मेट्रो खांब सुशोभीकरण उपक्रम हा जागतिक

दर्जाची सार्वजनिक परिवहन व्यवस्था उभारण्यासोबतच शहराचा चेहरा अधिक आकर्षक, देखणा आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. मुंबई हे सर्वांसाठी अधिक चांगल्या प्रकारे राहण्यायोग्य आणि आनंददायक शहर घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री



'एमएमआरडीए'च्या दृष्टिकोनाचे खरेखुरे प्रतीक

मुंबईतील मेट्रो व्यवस्था ही फक्त एक वाहतुकीचे साधन नसून शहराच्या चैतन्याचे प्रतीक आहे. प्रत्येक प्रवास अधिक अर्थपूर्ण, आनंददायक आणि मुंबईच्या प्रगतीची

व वैशिष्ट्यांची अनुभूती देणारा व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. हा उपक्रम म्हणजे भव्य पायाभूत सुविधा उभारण्यासोबतच नागरिकांचे दैनंदिन जीवन समृद्ध करणासाठी बारकाव्यांवरही लक्ष केंद्रित करणाऱ्या 'एमएमआरडीए'च्या दृष्टिकोनाचे खरेखुरे प्रतीक आहे.''

- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि 'एमएमआरडीए'चे अध्यक्ष

आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, प्रवाशांना आपले मार्ग ओळखण्यासाठी ''हा प्रकल्प अत्यंत बारकाईने आणि काटेकोरपणे राबवला जात आहे. आतापर्यंत २ हजार, ५३७ खांबांचे काम पूर्ण होणे, हे एक मोठे यश आहे. रंगानुसार आणि संकल्पनाधारित 'एमएमआरडीए'चे महानगर नक्षीकाम असलेल्या या खांबांमुळे कटिबद्ध आहोत.''

मदत होत आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ होईल आणि शहराच्या एकसंध, सुबक रचनेत भर पडेल. पावसाळ्यानंतर उर्वरित कामही प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही

संत परंपरेचा अपमान करणे हाच आव्हाडांचा अजेंडा

मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांचा घणाघात

मुंबई, दि. ३ : प्रतिनिधी

''खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा, हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. सनातनी दहशतवाद ही हिंद आणि संत परंपरंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे,'' असे मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांनी आपल्या 'एक्स' पोस्टवर म्हटले आहे.

रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी, ''सनातन धर्म विकृत आहे,'' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युतर दिले आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, ''आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माचा अपमान केला आहे. आ. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे.''

त्यांनी पुढे लिहिले आहे की, 'इथल्या हिंदू समाजाने तुमच्या 'बाटग्या' विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही



देणार नाही. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाटोळे करू नका."

काय म्हणाले

आ. जितेंद्र आव्हाड? संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते. 'सनातनी दहशतवाद' हा शब्द मागील हजारो वर्षे अस्तित्वात होता अन् पुढील हजारो वर्षे अस्तित्वात राहिल. जोपर्यंत जातिव्यवस्था-वर्णव्यवस्था आहे, तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरताच

'एसटी'च्या डिझेल खरेदीवर सवलत सुरू

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

मुंबई, दि. ३ : प्रतिनिधी

'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा'मार्फत डिझेल खरेदी करत असलेल्या 'मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.' व 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.' या कंपन्यांनी शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजीपासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ''दि. १ ऑगस्ट रोजीपासून या कंपन्यांनी



तीन रुपये प्रतिकिलो लिटर सवलतीचा दर देण्यास सुरू केले आहे. त्यामुळे महामंडळास डिझेल खरेदीवर ही सवलत प्राप्त होणार आहे,'' अशी माहिती परिवहनमंत्री तथा 'एसटी' महामंडळाचे

अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, ''ही सवलत शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजीपासून पुढे लागू झाली असून त्यामुळे महामंडळाच्या इंधन खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. याचा सकारात्मक परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होणार असून सेवांचे सुरळीत व आर्थिकदृष्ट्या सक्षम संचालन करता येणार आहे.''

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा'ची परीक्षा पुन्हा होणार

मुंबई, दि. ३ : प्रतिनिधी

'महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा'ची परीक्षा पुन्हा होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी 'महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जुलै २०२५ या सत्राची परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश दिले आहेत.

'महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा'च्या जुलै २०२५ सालच्या सत्रातील परीक्षेत २ हजार.

१५२ विद्यार्थ्यांनी नियमभंग केल्याने त्यांचे निकाल या कारवाईत राखून ठेवण्यात आले होते. जुलै नियमभंग झाल्याचे आढळून आले होते.

मंत्री लोढा यांचे मंडळाला आदेश

२०२५ सालच्या सत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित 'प्रॉक्टोर्ड' तंत्रज्ञान वापरून घेण्यात आलेल्या या परीक्षा ३६ हजार, २०१ विद्यार्थ्यांनी दिली. यापैकी २ हजार, १५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेत नियमभंग केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले. त्यापूर्वी झालेल्या सराव

परीक्षेत विद्यार्थ्यांना 'एआय सुरक्षा' आणि 'प्रॉक्टोर्ड' प्रणालीबद्दल संपूर्ण माहिती देऊनही परीक्षेत दि. २३ ऑगस्ट रोजी होणार पुनर्परीक्षा मंडळामार्फत प्रमाणपत्र, पदविका आणि प्रगत पदविका अभ्यासक्रम राबवले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात. केवळ नियमभंग या कारणास्तव विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिनाभरात फेर परीक्षा घेण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत. त्यानुसार, दि. २३ ऑगस्ट रोजी पुनर्परीक्षा आयोजित केली जात


आहे. राखीव निकाल असलेल्या आणि अनुत्तीर्ण

कबुतरखान्यावर बंदीप्रकरणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आयुक्तांना पत्र

न्यायालयाच्या निर्णयाचा, जनभावनेचा आदर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ३ : प्रतिनिधी

मुंबईत कबुतरांना आहार देण्यावर निर्बंध लावण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिह्न पक्षीप्रेमी, साधू-संत व नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सवर्णमध्य काढण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले. लोढा यांनी पत्रात नमूद केले आहे की, ''आहाराअभावी कबुतरांचा रस्त्यांवर मृत्यू होत असून त्यामूळे नवीन सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या उदभवत आहेत. याबाबत महापालिकेने व्यापक आणि संतुलित दृष्टिकोन ठेवावा.''



या पत्राद्वारे त्यांनी पुढील सूचना मांडल्या आहेत :

- कब्तरांना आहार देण्यासाठी पर्यायी उपाययोजना राबवाव्यात. बीकेसी, रेसकोर्स, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या मोकळ्या जागांना सुरक्षित व नियंत्रित आहार क्षेत्र म्हणून निश्चित करण्याचा विचार करावा.
- दीर्घकाळ चालत आलेल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा आदर राखून निर्णय घ्यावा.
- जनभावनेची दखल घेत, सार्वजनिक आरोग्य आणि पशुप्रेम यामधील संतुलन साधणारा सुवर्णमध्य काढावा.
- मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले आहे की, ''महानगरपालिका ही एक जबाबदार संस्था असून ती या विषयाकडे मानवी व संवेदनशील दृष्टिकोनातून पाहील, अशी अपेक्षा आहे.''

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ : डॉ. हर्षदीप कांबळे

मुंबई, दि. ३ : प्रतिनिधी

''लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी, लेखन आणि विचारांतून समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना आत्मभान दिले. त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करून आपण समाजात समतेचे, शिक्षणाचे आणि स्वावलंबनाचे मूल्य रुजवावे. त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक कार्य हे आजही समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे,'' असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंती महोत्सवनिमित्त सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान' येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बाग्ल, 'अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे'चे (आर्टी) व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, 'अण्णा भाऊ साठे विकास महामंडळा'चे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे, उपसचिव वर्षा देशमुख,



उपसचिव रवींद्र गोरवे, 'आर्टी'च्या निबंधक इंदिरा आस्वार उपस्थित होते. कांबळे पूढे म्हणाले, ''लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती जपण्यासाठी सांगलीतील वाटेगाव येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यांच्या प्रबोधनात्मक विचारांचा प्रसार शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे. ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. लवकरच विभागामार्फत नवीन व्यावसायिक योजना राबविण्यात येणार आहेत.''

सुनील वारे म्हणाले की, ''आर्टी'च्यावतीने राज्यातील मातंग व तत्सम समाजातील पात्र उमेदवारांसाठी 'जेईई', 'नीट' परीक्षांचे प्रशिक्षण उच शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.''

विद्यार्थ्यांना ही विशेष संधी दिली जात आहे. संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढी लि .,मुंबई

संगमेश्वर तालुका कुणवी सहकारी पतपेढी लि .,मुंबई ची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ .00 वा .श्रीकृष्ण मंदिर सभागृह, सदानंद जाधव मार्ग, नायगांव, दादर (पूर्व), मुंबई - ४०० \mathbf{o} १४ येथे मा \cdot शी \cdot शांताराम दाजी सालप यांचे अध्यक्षतेखाली खालील नमुद केलेल्या कामकाजसाठी आयोजित केलेली आहे . तरी सर्व सभासदांनी सभेस वेळेवर उपस्थित रहावे, ही विनंती .

६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

(फक्त सभासदांकरिता)

- सन २०२४-२०२५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल, नफातोटा व ताळेबंदपत्रक वाचन व मंजूरी देणे.
- सन २०२४-२०२५ या अहवाल सालातील नफा विभागणीस मंजुरी देणे व लाभांश जाहीर करणे .
- सन २०२५-२०२६ च्या उत्पन्न व खर्चाचे अंदाज पत्रकास मंजरी देणे . सन २०२४-२०२५ वैधानिक लेखापरिक्षकांच्या अहवालाचे वाचन व नोंद घेणे .
- सन २०२५-२०२६ करिता अंतर्गत लेखापरिक्षकाची नेमणूक करणे व त्यांचे शुल्क ठरवणे . सन २०२५-२०२६ करिता वैधानिक लेखापरिक्षक नेमणूक करणे
- वार्षिक सर्वसाधारण सभेस गैरहजर असणाऱ्या सभासदांच्या गैरहजेरीस मंजरी देणे . मा . अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा करणे

संचालक मंडळाच्या आदेशावरून शांताराम गं खामकर (मुख्य कार्यकारी अधिकारी)

ठेकाण ः मुंबई

गणसंख्ये अभावी सभा तहकव झाल्यास पोटनियमातील तरतदीप्रमाणे सदर सभा त्याच ठिकाणी त्याच दिवशी अर्ध्या तासाने घेण्यात येईल . या सभेला गणसंख्येचे बंधन राहणार नाही

- ज्या सभासदांना वार्षिक अहवाल व कामकाजासंबंधी काही सूचना द्यावयाच्या असतील, अशा सभासदांन त्या लेखी स्वरूपात दिनांक १४ ऑगस्ट २०२५ पूर्वी संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत आणून
- संस्थेचा ६० वा वार्षिक अहवाल ताळेवंद, नफा तोटा पत्रक संस्थेच्या कार्यालयीन नोटीस वोर्डवर प्रसिध्द
- करण्यात आला आहे . सभेस येताना अहवालाची प्रत वरोवर आणावी

'जिजाऊ वुमन लीगल फोरम'चे दोन दिवसीय प्रदर्शन उत्साहात संपन्न

मुंबई, दि. ३ : प्रतिनिधी

महिलांना स्वावलंबी आणि व्यावसायाभिमुख बनण्यासाठी व्यासपीठ देणाऱ्या 'जिजाऊ वूमन लीगल फोरम' आयोजित दोन दिवसीय हस्तकला प्रदर्शनाला गिरगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शुक्रवार, दि. १ रोजी करण्यात आले. याप्रसंगी 'जिजाऊ वूमन लिगल फोरम'च्या अध्यक्षा ॲडव्होकेट श्भांगी सारंग, भाजप दक्षिण मुंबई अध्यक्ष शलाका साळवी, 'घे भरारी फाऊंडेशन'च्या अध्यक्षा स्नेहल भालेराव आणि इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या.

दरम्यान, महिला बचत गट व स्वावलंबी महिलांनी स्वतः बनविलेल्या गृहपयोगी आणि उत्सवविशेष वस्तूंचे 'जिजाऊ वूमन लिगल फोरम'च्या माध्यमातून प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार, दि. १ आणि शनिवार, दि. २ असे दोन दिवसीय प्रदर्शन गिरगाव येथील 'चित्पावन ब्राह्मण संघ' आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात मोठ्या संख्येने कल्पना जाधव यांनीही या प्रदर्शनास भेट दिली.



महिला आणि तरुणींनी भेट देत भरभरून खरेदीचा आनंद घेतला. तसेच, यावेळी 'जिजाऊ वूमन लिगल फोरम'च्या या सर्व महिलांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या.

यावेळी दोन दिवसीय प्रदर्शनात लोकप्रिय रीलस्टार पूजा रेखा शर्मा आणि रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री शकुंतला नरे यांच्या उपस्थितीने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यांच्यासह 'सहकार भारती'चे संघटन प्रमुख संतोष सुर्वे, पूर्व जिल्हा महिला प्रमुख रनेहा तावडे, सहमहिला प्रमुख

भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड (CIN: L40300MH1989PLC052574)

नोंद. कार्यालयः १००२, १० वा मजला, टोपीवाला सेंटर, ऑफ एस. व्ही. रोड, गोरेगाव (प), मुंबई ४०० ०६२. **दूरध्वनी** : +९१-२२-४०४३ ६६६६ फॅक्स : +९१-२२-४०४३ ६६६२ ईमेल आयडी : info@bhageriagroup.com वेबसाईट : www.bhageriagroup.com

दि. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश										
रु. लाखात (ईपीएसचे आकडे वगळता)										
	। तपशाल ।	स्वतंत्र				एकत्रित				
अ.		संपलेले त्रैमासिक			संपलेले वर्ष	संपलेले त्रैमासिक			संपलेले वर्ष	
) 큙.		३०-०६-२०२५	३१-०३-२०२५	३०-०६-२०२४	३१-०३-२०२५	३०-०६-२०२५	३१-०३-२०२५	३०-०६-२०२४	३१-०३-२०२५	
		(अलेखापरिक्षित)	(टीप क्र. २ पहा)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(टीप क्र. २ पहा)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
9	कार्यातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१६,४७५.०९	१८,४६४.२७	99,७9६.५४	६०,४०७.६५	१६,३९६.७८	9८,३६9.9७	99,696.90	६०,१५९.०६	
5	कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बाबीं पूर्व)	9,६५३.०३	२,२९७.३१	८३१.३५	4,004.68	૧,५૪૨.૨५	૨,૧५७.७८	\$0.503	५,४१८.४१	
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बार्बी पश्चात)	9,६५३.०३	૨,૨९७.३9	८३१.३५	4,664.68	૧,૫૪૨.૨૫	૨,૧५७.७८	\$0.503	५,४१८.४१	
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बार्बी पश्चात)	9,988.08	9,६५9.३9	६०८.८४	૪,૨૨૬.५૪	१,०८८.२६	9,499.68	५८૧.૨३	३,८६९.०६	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ (तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट)	१,१९८.६३	१,६६३.८०	६१३.७૨	8,२०३.०४	9,0८७.९२	૧,५૨૪.૨૬	५८६.9०	રૂ,૮૪૫.५६	
ξ	सम भाग भांडवल	२,१८२.२१	२,१८२.२१	२,१८२.२१	२,१८२.२१	२,१८२.२१	२,१८२.२१	२,१८२.२१	२,१८२.२१	
(9	राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळता)		-	-	५३,५३२.9५	-	-	-	५३,६४१.९९	
۷	प्रति सम भाग उत्पन्न (दर्शनी किंमत रु. ५/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)									
	१) मूळ	૨.૭५	3.02	9.80	९.६८	૨.५૮	३.६१	9.३६	૧.૨૬	
	२) सौम्यीकृत	૨.૭५	3.00	9.80	९.६८	૨.५૮	३.६१	9.३६	१.२६	
										

१. दि. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरिक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून त्यानंतर संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०२ 📘 ऑगस्ट, २०२५ रोजी पार पडलेल्या सभेमध्ये त्यास मंजुरी देण्यात आली. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी वरील निष्कर्षाचे सेबी (सूचिबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमन

२०१५ च्या विनियमन ३३ नुसार "मर्यादित पुनरावलोकन" केले आहे. २. दि. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षाकरिताचे लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या त्रैमासिकापर्यंतचे प्रसिद्ध झालेले अद्ययाव

३. वरील विवरण हे सेबी (सू.दा.प्र.आ.) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सवेंजकडे दाखल करण्यात आलेल्या ग्रैमासिक निष्कर्षाच्या विस्तृत प्रारुपाचा सारांश आहे. वित्तीय निष्कर्षांच विस्तृत प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाईट (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.bhageriagroup.com) वरही उपलब्ध आहे. भगेरिया इंडस्ट्रीज लि. करिता

> सुरेश भगेरिया डीआयएनः ००५४०२८५



ठिकाण : मंबर्ड दिनांक : ०२.०८.२०२५